

# विविधज्ञ कन्हाडे

श्रीगाद दामोदर संप्रे. ९८९९८९९३९७

**जीवनाचे अक्षरण: कोणतेही अंग घ्या. त्यामध्ये कन्हाड्यांनी आपला ठसा उमटवला आहे. धर्म आचरण आणि प्रसारणापासून सुल वात करायची तर सर्वज्ञानी श्री चक्रधरस्वामी, ज्यांनी महानुभव पंथाची स्थापना करून, समाजाला एक दिशा दिली. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी, धर्मसिंधूकार बाबाभूषण पाद्ये, ज्यांच्यामुळे बाब वाक्यं प्रमाणम् हा वाक्प्रचार प्रवलित झाला. ब्रह्मर्षि पंडित सातवळेकर, महापहोपाध्याय पदमभूषण डॉ. मिराशी, महामहोपाध्याय पदमभूषण, पद्मश्री अशा पदव्या भूषवणारे अनेक विद्वान कन्हाडे ज्ञातीमध्ये जन्मले. धर्म आचरण आणि प्रसारणापुरते बोलायचे तर आजही हे काम भारताचार्य सु.ग.शेवडे, दाजीशाळी पणशीकर, सचिदानंद शेवडे यांच्याद्वारे होत आहे. बंधुभगिनिनो कन्हाडे ज्ञातीचा विचार करताना आपल्या असे लक्षात येईल की, आपल्या तल्लुच्य बुद्धीमतेचा, सद्सदविवेक बुद्धीचा, समाजोपयोगी वृत्तीचा समन्वय साधत कन्हाड्यांनी समाजकारणात आणि राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे.**

**आ**पण सर्वाना कल्पना आहेच की कन्हाडे ब्राह्मण जातीकडे आदराने बघितले जाते. कन्हाडे जातीचा इतिहास थोडाशोडका नव्हे तर शेकडे वर्षांचा आहे. सरदेसाई कुटुंबीयांच्या कुलवृत्तांताच्या प्रस्तावनेमध्ये सुप्रसिद्ध राजकीय नेते आणि साहित्यिक कै. ना. ग. गोरे यांनी असे म्हटले आहे की, कन्हाडे ब्राह्मण हेच आद्य ब्राह्मण आहेत, ज्यांचा इतिहास तिसऱ्या चौथ्या शतकापर्यंत गेलेला आढळतो. सर्वगुणसंपन्न म्हटल्यानंतर जे गुण डोळ्यासमोर येतात. ते सर्व गुण कन्हाडे जातीमध्ये आढळतात. इतर पुढारलेल्या ज्ञातींचा तुलनात्मक अभ्यास केला तर कन्हाडे हे लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यल्प ठरतात. परंतु गुणात्मक तुलना केली तर नकीच सरस ठरतात. अर्थात संख्येने कमी असल्यामुळे आपां एकजुटीच्या राजकारणात किंवा ज्याला इंग्रजीत लॉर्डींग स्कील म्हणतात आणि ग्राम्य भाषेत झुऱ्हीचे राजकारण म्हणतात यामध्ये मागे पडलो.

जनगणनेमध्ये पोट-ज्ञातींचा उल्लेख होत नसल्यामुळे, तंतोंतंत आकडेवारी आज उपलब्ध नाही तथापि काही ठोकताळ्यांचा आधार घेतला; तर आपली लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे असे दिसते. जिज्ञासूनी खोलात जाऊन अभ्यास करण्यास हरकत नाही. दिडशे कोटी लोकांच्या देशामध्ये अवघे दिड लाख कन्हाडे.

कन्हाड्यांमध्ये आत्माभिमान, आत्मनिर्भरता, आदर्शवाद, उदारता, विश्वासार्हता, तत्ववाद, मनमोकळेपणा इत्यादि गुण दिसतात. आणण जरी तत्ववादी असलो तरीही आणि आपला मुद्दा सडेतोडपणे मांडला तरीही वितंडवादापासून चार हात लांब रहणे पसंत करतो. किंबुना आपल्या मुद्दाशी आणि तत्वाशी चिकटून राहताना प्रसंगी आपल्या नफ्याफायद्यावर पाणी सोडण्याची कन्हाड्यांची तयारी असते.

कन्हाड्यांमध्ये स्वतःची टिमकी वाजवण्याची वृत्ती नसते. हा निश्चितच एक गुण आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु टोकाची प्रसिद्धी पराडमुखता हा गुण

म्हणावा की दोष ? आजच्या युगात खरं म्हणजे तो दोषच. आणि या दोषांमुळे अनेक गुणवान, कर्तव्यार कन्हाड्यांचे नामोनिशाण मिटवले गेले. या उपर कित्येकांचे श्रेय देखील उपटसुंभानी लाटलेले दिसते. याला इतिहास साक्षीदार आहे. वाद निर्माण करणे हा या लेखाचा हेतू नाही. परंतु मतांतरे असल्यास या बद्दलचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. ज्या कन्हाड्यांनी समाजाकरंता अनेकविध क्षेत्रांमध्ये आपले योगदान दिले आहे त्यांना पुरेशी प्रसिद्धी मिळू शकलेली नाही. इच्छुकांनी इतिहासाची पाने चाळल्यास असे लक्षात येईल की, या व्यक्तींवर काही लिहायचे झाल्यास एक प्रचंड मोठा संदर्भ ग्रंथ तयार होऊ शकतो. ज्यामुळे केवळ कन्हाडे ब्राह्मणांचीच नव्हे तर एकूणच भारतीय समाजाची छाती अभिमानाने फुलून येईल; परंतु दुर्दैवाने इतरांनी याची नोंद घेतली नाही आणि कन्हाड्यांनी नोंद ठेवली नाही.

जीवनाचे अक्षरण: कोणतेही अंग घ्या, त्यामध्ये कन्हाड्यांनी आपला ठसा उमटवला आहे. धर्म आचरण आणि प्रसारणापासून सुल वात करायची तर सर्वज्ञानी श्री चक्रधरस्वामी, ज्यांनी महानुभव पंथाची स्थापना करून, समाजाला एक दिशा दिली. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी, धर्मसिंधूकार बाबाभूषण पाद्ये, ज्यांच्यामुळे बाब वाक्यं प्रमाणम् हा वाक्प्रचार प्रचलित झाला. ब्रह्मर्षि पंडित सातवळेकर, महापहोपाध्याय पदमभूषण डॉ. मिराशी, महामहोपाध्याय पदमभूषण, पद्मश्री अशा पदव्या भूषवणारे अनेक विद्वान कन्हाडे ज्ञातीमध्ये जन्मले. धर्म आचरण आणि प्रसारणापुरते बोलायचे तर आजही हे काम भारताचार्य सु.ग.शेवडे, दाजीशाळी पणशीकर, सचिदानंद शेवडे यांच्याद्वारे होत आहे.

बंधुभगिनिनो कन्हाडे ज्ञातीचा विचार करताना आपल्या असे लक्षात येईल की, आपल्या तल्लुच्य बुद्धीमतेचा, सद्सदविवेक बुद्धीचा, समाजोपयोगी वृत्तीचा समन्वय साधत कन्हाड्यांनी समाजकारणात आणि राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे.

क्रमशः